

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या ४ घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या ७ साहित्य संस्थांना वाढीव अनुदान मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सापअ-१०१५/प्र.क्र.१४७/२०१५/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ०८ नोव्हेंबर, २०१७.

वाचा :-

- १) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं२००४/प्र.क्र.३००/सां.का.२, दिनांक २३ नोव्हेंबर, २००६.
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं१०१४/प्र.क्र.७४/२०१४/भाषा-३, दिनांक २२ ऑगस्ट, २०१४.

प्रस्तावना :-

शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र.सासंमं-२००४/प्र.क्र.३००/सां.का.२, दिनांक २३ नोव्हेंबर, २००६ व मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं-१०१४/प्र.क्र.७४/२०१४/ भाषा-३, दिनांक २२ ऑगस्ट, २०१४ अन्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या ४ घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या ७ साहित्य संस्थांना प्रत्येकी **रु.५.०० लक्ष (रुपये पाच लक्ष फक्त)** इतके अनुदान प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व या महामंडळाच्या ४ घटक संस्था म्हणजेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर अशा एकूण ७ साहित्य संस्थांना विविध वाङ्मयीन उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाचे कार्य करण्यासाठी प्रत्येकी **रु.१०.०० लक्ष (रुपये दहा लक्ष फक्त)** इतके अनुदान मंजूर करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

- १) मराठी भाषा आणि साहित्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सातही प्रादेशिक साहित्य संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक संस्थेने, समाजातील सर्व स्तरापर्यंत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन, अभिसरण व विकास साधला जाईल अशा व्यापक हेतूने आपल्या संस्थांतर्गत विविध शाखामार्फत अतिशय दर्जेदार, व गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे.
- २) केवळ साहित्यावरील चर्चा व परिसंवाद एवढेच कार्यक्रमाचे स्वरूप असू नये तर मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा यांच्यामध्ये परस्पर साहित्य व्यवहार वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करावे.
- ३) मराठी भाषेचे अंगभूत सामर्थ्य ओळखून, आधुनिक गतिमान युगातील आव्हाने पेलण्यासाठी मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून सर्वांगाने विकसीत करण्याचा साहित्य संस्थांच्या माध्यमातून विचार व्हावा.

- ४) प्रत्येक प्रादेशिक साहित्य संस्थेने त्या त्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोली भाषा साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे.
 - ५) शासनाकडून मंजूर होणारे अनुदान सातही प्रादेशिक साहित्य संस्थांनी वरील साहित्यिक उद्दीष्टांसाठीच खर्च करावे व प्रत्येक वित्तीय वर्ष अखेर सदर अनुदानाचे उपयोजन प्रमाणपत्र उद्दीष्ट निहाय खर्चाच्या विवरणपत्रासह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास सादर करावे.
२. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने, प्रादेशिक साहित्य संस्थांना मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाचा धनादेश अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व त्या त्या प्रादेशिक साहित्य संस्थांच्या अध्यक्षांच्या नावे काढावा. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यास या संबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
३. याबाबत होणारा खर्च "मागणी क्रमांक झेडएफ-०२, २२०५, कला व संस्कृती (००) १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०५) साहित्य संस्थांना अनुदाने (२२०५ ३३९५) ३१ सहायक अनुदाने" या लेखाशिर्षाखाली मंजूर होणा-या अनुदानातून भागविण्यात यावा.
४. हा शासन निर्णय नियोजन विभाग, अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७३/१४४३, दिनांक ३०.०६.२०१७ आणि वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७७३/व्यय-४ दिनांक ०१.०७.२०१७ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७११०८१२१७५१२६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
५. मा.विरोधी पक्षनेता (विधान परिषद/विधानसभा) यांचे खाजगी सचिव,
६. मा.विधान सभा व मा.विधान परिषद सदस्य यांचे खाजगी सचिव,
७. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. संबंधित साहित्य संस्था (द्वारा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)
१२. निवड नस्ती / भाषा-३.